





20th July, 2020

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Mumbai

Kind Attn: Manager, Listing Department

Email Id: neaps@nse.co.in Stock Code - SONATSOFTW

Dear Sir/Madam,

BSE Limited

P.J. Towers, Dalal Street

Mumbai

Kind Attn: Manager, Listing Department Email Id: listing.centre@bseindia.com

Stock Code - 532221

SUB: Newspaper advertisement of Notice of 25th AGM and e-voting information

In continuation to our disclosure dated 18th July, 2020 with regard to Notice of 25th Annual General Meeting and Annual Report for the Financial Year 2019-20, please find attached the copy of newspaper advertisement published in English and regional Language newspapers.

The newspaper publications are also made available on our website at www.sonata-software.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For **Sonata Software Limited**

Mangal Kulkarni Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

RAS RESORTS & APART HOTELS LIMITED

Registered Office: Rosewood Chambers 99/C, Tulsiwadi, Tardeo, Mumbai - 400 034 CIN No: L45200MH1985PLC035044 Tel: 4321 6600 Fax No: 4321 6648,2352632 Email:companysecretary@rasresorts.com

NOTICE Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors will be held on Saturday, 08th August 2020 at 11.45 a.m. interalia to consider and to approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020. The notice of the aforesaid meeting is available on our website or following link:

http://www.rrahl.com announcements.htm

For RAS RESORTS & APART HOTELS LTD

Binita Pate CS & Compliance Officer Dated: 18th July, 2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the chain of agreements pertaining to Flat No. 9 on the Ground Floor, B-Wing, Building No. 4 known as The Ravi Co-operative Hsg. Soc. Ltd. situated at Dr. A.V. Baliga Nagar, Jasmine Mill Road, Mahim (East), Dharavi Mumhai 400 017 have been lost. Details of Mumbai 400 017 have been lost. Details the Lost agreements are as below:-. Sale and transfer deed dated 23rd Jur

1994 executed between Shri. S.M Devavaram (Therein referred as "The Vendors") and V. Subbu Rathinam Therein referred as "The Purchaser") 2. Agreement of sale dated 9th Augus 2002 executed between V. Subb

Rathinam (Therein referred as "Th Vendors") Mrs. Qamar Nigar Nasir Shaik Therein referred as "The Purchaser") Agreement of sale dated 9th Februar

2004 executed between Mrs.Qamar Niga Nasir Shaikh (Therein referred as "The Transferor") and Mrs. Najma Aslam Haji Mrs. Mumtáz Anwar Mulla, Mrs. Noorjeha Ishtiag and Ms Rubina Usman Esal (Therein referred as "The Transferee").

Any person having legal claim, right, title interest, demand thereof by way of any deed, charge, mortgage, gift, trust inheritance, possession, easement, lier lease, assignment, will or otherwise, in respect of the said premises, are hereby requested to lodge the claim along with th original documents at the Advocate's office within 14 days from the date of this notic failing which the procedure towards the sa and transfer of the said flat will be preceded Any objection claim received there after shall be deemed to have any been waive cancelled and/or abandoned and shall not a all be binding upon the current owner i.e Mr. Sindhu Prakash Shinde.

Dated this 20th Day of July, 2020 Adv Maroo A.

Notary Public, (Govt. of India) B-1201/1202, Anmol Tower, Nr. MTNL, S.V. Road, Goregaon (W), Mumbai- 063

OSBI

Corporate Centre, Stressed Assets Resolution Group, 2nd floor, Tower "4", The Arcade Building, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

SALE OF FINANCIAL ASSETS TO BANKS/ ARCs/NBFCs/Fis THROUGH e-AUCTION

State Bank of India invites bids from the Banks/ARCs/ NBFCs/FIs through e-Auction for sale of financial assets. Banks/ARCs/NBFCs/Fls interested in bidding for buying such financial assets, to be showcased by the Bank from time to time, can participate in the bidding process after executing a non-disclosure agreement with the Bank, if not already executed. For execution of non-disclosure agreement with the Bank & other queries, if any, such interested Banks/ARCs/ NBFCs/FIs can contact on e-mail id-dgm.sr@sbi.co.in

State Bank of India invites Expression of Interest from Banks ARCs/NBFCs/Fls for the proposed sale of its Non Performing Assets (NPAs) comprising (01) financial asset with Total outstanding of ₹80.53 Crore. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at https://bank.sbi Click on link SBI In the news > Auction Notice > ARC AND DRT for further details.

GUJARAT SIDHEE CEMENT LIMITED

(CIN: L26940GJ1973PLC002245)
Regd. Office: At: "Sidheegram", PO - Prashnavada BO, Vla Sutrapad SO (Taluka), Pin Code 362 275, Dist. Gir Somnath, Gujarat.

Phone: 02876-268200, Fax No. 02876-286540 E-mail: gsclinvestorquery@mehtagroup.com

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of Gujarat Sidhee

Pursuant to the General Circular No.20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India,

the Company will be sending the annual reports, notices and

We therefore request the Members of Guiarat Sidhee Cement

Limited ("Company"), who have not yet registered their phone numbers and email address, to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their

Depository Participant(s) and in respect of shares held in physical

form by writing to the Company's Registrar and Transfer Agent, Ws. Link Intime India Pvt Ltd (Unit: Gujarat Sidhee Cement Limited), C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 or by e-mail at Mumbai@linkintime.co.in.

Members holding shares in electronic and physical form can also

register their phone numbers and e-mail address by visiting the link http://gscl.mehtagroup.com/investors/shareholders-

The said Notice may be accessed on the Company's website at

www.gujaratsidheecementlimited.com and may also be accessed on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com

www.gujaratsidheec

other communications in electronic form only.

mobile-email-id-registration-form

Place: Mumbai Date: 20-07-2020

Sidhee Pho

Cement Limited)

Issued by **Deputy General Manager** (ARC)



Tips Industries Limited

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052. Tel No. 91-22-66431188, Email: response@tips.in Fax No.: 91-022- 66431189 Website: www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, July 24, 2020 to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020 and to recommend dividend,

A copy of the Notice is available on the website of the Company at www.tips.in, and also available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com

> For Tips Industries Limited S/d-

Place: Mumbai Bijal R. Patel Date: July 19, 2020 Company Secretary



FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SHRI TRADCO DEESAN PRIVATE LIMITED RELEVANT PARTICULARS Name of corporate debto Shri Tradco Deesan Private Limited Date of incorporation of corporate debtor 17/05/2010 thority under which corporate debtor Registrar of Companies, Mumbai is incorporated / registered Corporate Identity No. / Limited Liability | U15400MH2010PTC203313 Identification No. of corporate debtor Address of the registered office and 26 Anantwadi 4th Floor Bhuleshwar principal office (if any) of corporate deb Mumbal. 400002. MH nsolvency commencement date in 16th July, 2020.

respect of corporate debtor 11th January, 2021 Estimated date of closure of insolvency resolution process

Name and registration number of the (180 days from 16th July, 2020) insolvency professional acting as Reg no. IBBI/IPA-001/IP-P00515/2017-18/10916 interim resolution professional th Floor, Mafatlal House Building. H T Parekh Marg, Backbay Reclamation, Mumbal – 400020. E-mail: fhmunot@gmail.com resolution professional, as registered

Cell: 9822791945 O Address and e-mail to be used for 101, Monoplex Plaza, Deep Bungalow Chowk, correspondence with the interim Model Colony, Pune- 411016. Cell: 9822791945. resolution professional E-mail: ip.shritradco@gmail.com Last date for submission of claims NA (As per information available with the IRP classes of creditors, if any, under cla (b) of sub-section (6A) of section 21.

ascertained by the interim resolution professional Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class

(Three names for each class) (a) Relevant Forms and Web link:http://ibbi.gov.in/downloadform.htm (b) Details of authorized representative Physical Address: 101, Monoplex Plaza are available at: Deep Bungalow Chowk, Pune - 411016

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencemen of a corporate Insolvency Resolution Process (CIRP) of Shri Tradco Deesan Private Limited or 16th July, 2020.
The creditors of Shri Tradco Deesan Private Limited are hereby called upon to submit thei

claims with proof on or before 1st, August, 2020 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

For Shri Tradco Deesan Private Limited Sd/-

Date: 18th July, 2020

@ EVO∩IK

Name of Interim Resolution Professional: Fanendra Harakchand Munot IBBI Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00515/2017-18/10916

ORACLE

ORACLE FINANCIAL SERVICES SOFTWARE LIMITED

Regd. Office: Oracle Park, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063
Tel: +91 22 6718 3000; Fax: +91 22 6718 3001; CIN: L72200MH1989PLC053666 Website: www.oracle.com/financialservices; E-mail: investors-vp-ofss_in_grp@oracle.com

Notice of 31st Annual General Meeting and E-voting Information

The 31st Annual General Meeting ("AGM") of the Members of Oracle Financial Services Software Limited ("the Company") will be held on Tuesday, August 18, 2020 at 5.00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set forth in the notice of the AGM ("Notice") dated June 24, 2020.

The Annual Report of the Company for the financial year 2019-20 has been sent on July 18, 2020 through electronic mode to the Members whose e-mail addresses are registered with the Registrar and Share Transfer Agents/Depository Participants in accordance with the circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 and Securities and Exchange Board of India vide its Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as 'Circulars'). The Annual Report of the Company for the financial year 2019-20 is also available on the Company's website at: https://www.oracle.com/a/ocom/docs/industries/financial-services/ofss-annual-report-2019-20.pdf and also on the websites of BSE Limited, National Stock Exchange of India Limited and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Remote e-voting information

- 1. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the ICSI (each as amended or modified from time to time), the Company is providing facility to its Members to cast their votes electronically through the electronic voting service facility provided by NSDL on the items of business set forth in the Notice.
- 2. The remote e-voting shall commence on Thursday, August 13, 2020 (9.00 a.m. IST) The remote e-voting shall close on Monday, August 17, 2020 (5.00 p.m. IST),
- the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Only the Members holding shares of the Company (in physical or dematerialized form) on the cut-off date, i.e. Tuesday, August 11, 2020 shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled
- to cast their vote at the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Tuesday, August 11, 2020, may obtain the login ID and password for remote e-voting or e-voting at the AGM by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then existing user ID and password can be used for casting vote.
- Members who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not casted their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
- Detailed procedure for e-voting and joining the Meeting through VC / OAVM is provided in the Notice of the AGM.
- In case of any queries with the use of technology, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in
- 9. Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in or at toll free no.: 1800-222-990 or send a request to Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at saritam@nsdl.co.in or call on Tel: 022-2499 4890.

Book Closure

Also, notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules thereto, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, August 12, 2020 to Tuesday, August 18, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM.

For Oracle Financial Services Software Limited

Place: Mumbai Date : July 18, 2020

Onkarnath Banerjee Company Secretary & Compliance Officer

SONATA

SONATA SOFTWARE LIMITED

Mumbai,

Dated: 18.07.2020

CIN: L72200MH1994PLC082110
Registered Office: 208, TV Industrial Estate, 2nd Floor, S K Ahire Marg, Worll, Mumbai - 400 030.
Corporate Office: 1/4, AP5 Trust Building, Bull Temple Road, N. R. Colony, Bengaluru - 560 004.
Tel: 91-80-67781999, Fax: 91-80-2661 0972. E-mail: info@sonata-software.com, website: www.sonata-software.com

NOTICE OF THE 25™ ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty-fifth Annual General Meeting of Sonata Software Limited (Company) will be held on Tuesday, 11th August, 2020 at 4.00 P.M. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and other applicable Laws, Rules made there under and General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 (collectively referred to as "Circular") to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the above circulars, the Company has sent the Notice of the AGM along with Annual Report for FY 2019-20 to all those Members in electronic mode whose email ID's are registered with the Depository Participant/Registrar and Share Transfer Age (RTA) of the Company.

The Notice of the AGM and the Annual Report for FY 2019-20 is available on the Company's website at https://www.sonatasoftware.com/sites/default/files/financial-reports/2020-07/sonatasoftware-annual-report-for-fy-2019-20 0.pdf and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of NSDL www.evoting.nsdl.com. The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM. All Members are informed that:

- Members may attend the 25th AGM through VC/OAVM at www.evoting.nsdl.com by using their remote e-voting credentials.
- The instructions for participating through VC/OAVM and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice.
- Members whose names appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date of Tuesday, August 4, 2020, shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote as the case may be at the AGM.
- Remote e-voting shall commence at 9.00 a.m. (IST) on Saturday, 8th August, 2020 and end at 5.00 p.m. (IST) on Monday 10th August, 2020. Remotee-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. on 10th August 2020, and once vote on a resolution has been cast by a Member, the Member will not be allowed to change it subsequently.
- In case a person has become a Member of the Company after dispatch of Notice but on or before the cut-off date for remote e-voting, or has registered the email address after dispatch of the Notice, such Member may obtain user ID and password in the manner as provided under the procedure and instructions for e-voting.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but are not entitled to cast their vote again, Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM trough VC/OAVM shall be eligible to vote through e-voting at
- Members who have not registered their email ID's are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA- KFin Technologies Private Limited at einward.ris@kfintech.com. In case of queries, the Members may refer Frequently Asked
- Questions (FAQs) and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800 222 990 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Sarita Mote, Assistant Manager-NSDL at saritam@nsdl.co.in/+91-22-24994890 or Ms. Soni Singh, Assistant Manager-NSDL, at sonis@nsdl.co.in/ +91-22-24994559 who will address the grievances on e-voting or Members may write to the Company Secretary at investor@sonata-software.com.

Mangal Kulkarni

For Sonata Software Limited



For Gujarat Sidhee Cement Limited

V.R. Mohnot

CFO & Company Secretary

insurance company for standalone health insurance business. Last date & time for receipt of bids/responses is 03.00 PM of 10.08.2020. For tender details visit to our website: www.centralbankofindia.co.in

Place: Mumbai **INSILCO LIMITED**

(A Member of Evonik Industries Group) CIN: L34102UP1988PLC010141 Regd. Office: A - 5, UPSIDC Industrial Area, Bhartiagram, Gajraula, Distt. Amroha, Uttar Pradesh-244223, : 09837923893, Fax: (05924) 252348, Email id: insilco@

NOTICE OF THE 32"ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE ETC.

The 32" Annual General Meeting of the Company ("32" AGM") will be convened on Thursday, 13" August 2020 at 02:30 P.M. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") Facility to transact the Ordinary Business, as set out in the Notice of the 32" AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obliga ulations, 2015 read with General Circular Nos, 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at

In terms of MCA Circular/s and SEBI Circular, the Notice of the 32rd AGM and the Annua Report for the year 2019-20 including the Audited Financial Statements for the year ended 31st March 2020 ("Annual Report") has been sent by email to those Members whose ema addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 32nd AGM and Annual Report to the Member have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.

embers holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 7th August 2020 may cast their vote electronically on the business as set out in the Notice of the 32" AGM through electronic voting system ("remote e-Voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). All the members are informed that:

The business as set out in the Notice of the 32rd AGM will be transacted through re e-Voting or e-Voting system at the AGM;

The remote e-Voting shall commence on Monday, 10th August 2020 at 9:00 am IST; The remote e-Voting shall end on Wednesday, 12th August 2020 at 5:00 pm IST;

ly. The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting through the e-Voting system during the 32 AGM, is 7 August 2020

Remote e-Voting module shall be disabled after 5:00 pm IST on 12" August 2020; Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 32" AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 7" August 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or insilco@evonik.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting vote; vii. Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after

the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by th Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for e-Voting shall also be made available during the AGM, and those me the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through note e-Voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-Voting system at the 32rdAGM; c) the Members who have cast their vote by rer e-Voting prior to the 32" AGM may participate in the 32" AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 32"AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 32*AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the 32*AGM;

viii. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode physical mode and members who have not registered their email address is provided in the Notice of the 32nd AGM:

 The Notice of the 32" AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.insilcoindia.com and the website of BSE Limited at www.bseindia.com The Notice of the 32nd AGM is also available on the website of NSDL a https://www.evoting.nsdl.com; and

Those Members holding shares in physical form, whose email addresses are no registered with the Company, may register their email address by sending, scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN Card; and self attested scanned copy of an document (such as AADHAR Card, Driving Licence, Bank Statement, Passpo supporting the registered address of the Member, by email to the Company's ema evonik.com. Members holding shares in demat form can upda email address with their Depository Participant

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the downloar section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a reques at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre, Manager or Ms. Soni Singh, Assi Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4" Floor Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email id – evoting@nsdl co in or pallavid@nsdl co in or SoniS@nsdl co i or at telephone nos.:- +91 22 24994545, +91 22 24994559, who will also address the grievances connected with voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at the Company's email address insitco@evonik.com. The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed

from Friday, 7th August 2020 to Thursday, 13th August 2020 (both days inclusive) for annua



OPTO CIRCUITS (INDIA) LIMITED

CIN:L85110KA1992PLC013223 Regd. Office: Plot No.83, Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560 100. Website: www.optoindia.com Email id: ir@optoindia.com Email: investor's relations id- investorsservices@optoindia.com Tel: 080-28521040/41/42, Fax: 080-28521094

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31ST 2020 (Rs. in Lakhs except EPS

	Particulars	STANDALONE				
SI		Quarter Ended			Year Ended	
No.		31/03/2020 (Audited)	31/12/2019 (Un-Audited)	31/03/2019 (Audited)	31/03/2020 (Audited)	31/03/2019 (Audited)
01.	Total Income from Operations (Net)	910.51	2,435.23	2,705.46	6,555.37	10,797.95
02.	Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items	(165.56)	872.83	1,033.36	1,563.94	3,492.10
03.	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(35,232.57)	872.83	1,033.36	(1,19,152.33)	3,492.10
04.	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(35,232.57)	872.83	1,033.36	(1,19,152.33)	3,492.10
05.	Total Comprehensive income for the period [comprising profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(35,232.57)	872.83	1,033.36	(1,19,152.33)	3,492.10
06.	Equity Share Capital	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57
07.	Earnings per share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic - Diluted	(11.72) (11.72)	0.29 0.29	0.36 0.36	(39.63) (39.63)	1.20 1.20
		CONSOLIDATED				
01.	Total Income from Operations (Net)	3,972.96	5,537.83	6,242.22	18,595.80	25,960.96
02.	Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items	(2,333.86)	703.61	1,237.48	(509.38)	5,379.35
03.	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(12,582.31)	635.99	1,237.48	(137,941.20)	5,379.35
04.	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(12,599.54)	635.99	1,104.82	(137,958.44)	5,160.84
05.	Total Comprehensive income for the period [comprising profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(12,599.54)	635.99	1,104.82	(137,958.44)	5,160.84
06.	Equity Share Capital	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57
07.	Earnings per share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic - Diluted	(3.87) (3.87)	0.21 0.21	0.38 0.38	(45.50) (45.50)	1.77 1.77

The above results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors at

their meeting held on 14th July, 2020. 2. The above is an extract of the detailed format of quarter & year ended 31st March, 2020 results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 The Full formats of the results are available on the Stock Exchanges websites at a link (http://www.bseindia.com/corporates and http://www.nseindia.com/corporates) and on the Company's website at www.optoindia.com

For and on behalf of Board of Directors for OPTO CIRCUITS (INDIA) LIMITED,

Sd/-**VINOD RAMNANI**

SOMADAS G.C.

Chairman

Managing Director

Place: Bengaluru

Date: July 14, 2020





Date : July 18, 2020 Place : Bengaluru

Company Secretary

Company Secretary and Compliance Officer

Swati Surhati

जाहीर सूचना

- १. सोसायटी-गोयल ट्रेड सेंटर प्रिमायसेस को-ऑपरेंटिव्ह सोसायटी लि.. ही शांतीवन, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६. येथे स्थित एमयुएम/डब्ल्युआर-एन/जीएनएल/ओ/३०४०/२०१५-१६/२०१६, असा नोंदणी क्रमांक असलेली महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज रुल्स, १९६१ चा नियम ५ आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् ॲक्ट १९६० च्या कलम ९(१) अन्वये १२/०१/२०१६ रोजी नोंदणीकृत आहे.
- २. संबंधित व्यक्तींनी नोंद घेणे आवश्यक आहे की, दुकान क्र. ५४ आणि क्र. ३१२ चे कार्यालय एल. सी. सोनी एचयएफ मालक एम. एस. सोनी ऑण्ड कं. यांचा संपर्क तपशिल उपलब्ध नसल्यामुळे आणि कोणत्याही मार्गाने नामाधिकार दस्तावेजांचा तपास लागत नसल्यामुळे सोसायटीला दोन्ही वरील सदर वाणिज्यिक परिराशी संबंधित पालिका मिळकत करासह नियमित देखभाल प्रभाराची मोठी थकबाकी वसुल करणे शक्य
- ३. वरील सदर दोन्ही परिसर रिक्त आहेत आणि मागील दोन दशकाहन अधिक काळ वापरात नाहीत आणि सोसायटी वरील उद्घेखित मालकांच्यावतीने सर्व देखभाल प्रभार सोसत आहे.
- ४. सोसायटीच्या जनरल बॉडीने त्यांच्या जनरल बॉडी मिटींगमध्ये अशा कसूरवारांकडून थकबाकीच्या वसुलीकरिता कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी मॅनेजिंग कमिटीला
- ५. आता त्यामुळे सोसायटीच्या जनरल बॉडीने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर मालकांकडून थकबाकीच्या वसुलीकरिता सोसायटीचे प्रयोज्य उपविधी अन्वये आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज रुल्स, १९६१ अन्वये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट १९६० च्या कलम १०१ अन्वये वसुली प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविले आहे आणि दोन्ही सदर परिसरांचा सांकेतिक कब्जा घेतला आहे.
- ६. सदर पुढे कळविण्यात येते की संपूर्ण वसूली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि सक्षम प्राधिकरणाकडून संबंधित आदेश प्राप्त होईपर्यंत सोसायटी ११ ऑगस्ट, २०२० पासून सोसायटीचे रेकॉर्ड ठेवण्याच्या हेतुसह आणि/किंवा दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मॅनेजिंग स्टाफ ठेवून "सोसायटीचे कॉमन ऑफीस" करिता सदर परिसराचा प्रत्यक्ष कब्जा घेण्यासाठी इच्छक आहे.
- ७. मालक आणि/किंवा त्याचे कायदेशीर वारस असल्यास किंवा कोणीही व्यक्ती/प्राधिकरण सोसायटीच्या सदर कारवाईच्या विरोधात कोणतीही हरकत सादर करण्यासाठी इच्छक असल्यास १०/०८/२०२० रोजी किंवा पूर्वी त्याचा/तिचा त्यांची हरकत/दावा/मागणीच्या पुष्ठचर्थ वरील सदर दोन्ही परिसराच्या नामाधिकार मालकीच्या मूळ कागद्पत्रांसह व्यक्तीशः किंवा प्राधिकृत प्रतिनिधीच्या मार्फत मॅनेजिंग कमिटीकडे संपर्क करणे आवश्यक आहे.
- ८. कृपया नोंद घ्यावी की जर कोणाही इच्छुक व्यक्ती ने हजर राहण्यास आणि/किंवा सदर सूचनेद्वारे आवश्यक असल्यानुसार लेखी उत्तर दाखल करण्यास कसूर केल्यास दोन्ही वरील परिसरांचा ११/०८/२०२० पासून सोसायटीद्वारे प्रत्यक्ष भोगवटा घेण्यास येईल आणि अशा व्यक्तीचा त्यानंतर दावा हरकत आणि मागणी ग्रहणार नाही.

मॅनेजिंग कमिटीच्या सभेत मंजूर ठरावानुसार जारी.

ठिकाण:मुंबई

सही/ सचिव गोयल ट्रेड सेंटर प्रिमायसेस दिनांक: १८.०७.२०२० को-ऑपटिव्ह सोसायटी लि

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड

(याआधी रुची स्टीप्स ऑण्ड अलॉईज लिमिटेड नावे ज्ञात) नोंद्र. कार्या. : ६११, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ ई-मेल : investor@imecservices.in, वेबसाईट : www.imecservices.in दूष्यनी क्र. ०२२-२२८५१३०३, फॅक्स : ०२२-२२८२३१७७ सीआयएन : एल७४११०एमएच१९८७पीएलसी१४१३२६

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेख्लेशन्स, २०१५ च्या रेख्लेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, आयएमईसी सर्व्हिस लिमिटेड (याआधी रूची स्ट्रीप्स ॲंग्ड अलॉयस् लिमिटेड नावे ज्ञात) (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा मार्च ३१, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता कंपनीच्या लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी इंदोर येथे घुकवार, जुलै २४, २०२० रीजी घेण्यात येणार आहे. सदर माहिती कंपनी वेबसाईट (www.imecservices.in) आणि स्टॉक इक्स्चेंजची वेबसाईट जेथे कंपनीचे रोअर्स स्चिन्नद्भ आहेत. म्हणजेच नीएसई लिमिटेड (www.bseindia.com) यावर उपलब्ध आहे.

FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

(Original Form 8 published on February 14, 2020 in Free Press Journal and Navshakh Times and further modified on March 8, 2020, hosted on the website i.e. https://jsandco.in/Sutlejhousing/index.html and on website of IBBI)

RELEVANT PARTICULARS

Address of the registered office and principal Narang Manor Plot No 96-8, Ground Floor, 15th Road,

0 Last date for receipt of expression of interest 16th August 2020 (Second Extension).

Last date for submission of resolution plans [30th September 2020 (Second Extension)

Name, Address and e-email of the resolution Jayesh Natvarlal Sanghrajka

of pandemic Covid-19 read with Regulation 40C of CIRP Regulations.

mentioned dates are derived by considering 31st July 2020

extension under Section 12 of Insolvency and Bankruptcy.

23rd January, 2010

SUTLEJ HOUSING PRIVATE LIMITED

Registrar of Companies (RDC), Mumbai

Bandra-W, Mumbai-400050, Maharashtra, India.

Public Announcement: 16th October 2019)

https://jsandco.in/Sutle/housing/index.html

https://jsandco.in/Sutle/housing/index.html

20th July 2020 (Second Extension)

th March 2020 (First Extension) 14th February 2020 (Original)

23rdMarch 2020 (First Extension)

32ndApril 2020 (First Extension)

17th April 2020 (First Extension)

26th August 2020 (Second Extension)

31st August 2020 (Second Extension)

31st August 2020 (Second Extension)

10th September 2020 (Second Extension) 17th April 2020 (First Extension)

after signing the non-disclosure agreement

14th November 2020 (Second Extension)

BBi/IPA-001/IP-P00216/2017-2018/10416

Dadar (East) - 400014, Maharashtra, India

By email to cirp.sutlej@gmail.com&jayesh@jsandco.in

By email to cirp.sutlej@gmail.com & jayesh@jsandco.in

and hardcopy in a sealed envelope to the address of

Resolution Professional as mentioned in Point No. 20.

405-407 Hind Rajasthan Building, 95 D.S. Phalke Road,

Email ld: cirp.sutlej@gmail.com&jayesh@jsandco.in or

Jayesh Natvarial Sanghrajka

Jayesh Sanghraika & Co LLP

Dadar (E), Mumbai -400014

For Sutlej Housing Private Limited

IBBI/IPA-001/IP-P00216/2017-18/10416

405 - 407, Hind Rajasthan Building, DS Phalke Road,

Resolution Professional

Website: https://jsandco.in/Sutlejhousing/index.html

29th February 2020 (Original)

10th March 2020 (Original)

15th March 2020 (Original)

25th March 2020 (Original)

15th March 2020 (Original)

07th April 2020 (First Extension)

07th May 2020 (First Extension)

06th June 2020(First Extension)

22nd April 2020 (Original)

Jayesh Natvarlal Sanghrajka

layesh Sanghrajka & Co. LLP

Email Id: jayesh@jsandco.in

20th July 2020

. Pursuant to the meeting of the committee of creditors ("CoC") of Sutlei Housing Private Limited

dated 18th July 2020, the above timelines are considered, which inter alia, based on the lockdown

ordered currently by the State Government of Maharashtra. The same are subject to further

revision depending upon any further order/directions on lockdown by the government on account

. It is further reiterated that the CoC members agreed that with the current scenario the above-

Based on Regulation 40C of CIRP Regulations and NCLAT order dated March 30, 2020, the period

of lockdown ordered by the central government and state governments will be excluded for the

purpose of counting the period for resolution process under Section 12 of IBC in all cases where

CIRP has been initiated and is pending before any bench of NCLT or in appeal at NCLAT. The terms

and conditions of the resolution plan submission bid process may be

The RP under instructions from Committee of Creditors reserve rights to accept or reject or

disqualify any prospective bidder at any stage of process without assigning any reason and

The extension of last date for submission of Expression of Interest is subject to approval of NCLT for

changed/amended/abandoned/cancelled/extended or modified at any stage thereof.

Same as mentioned in Point No. 20

Resolution Professional

14th April 2020 (Original)

U70102MH2010PTC199253

25th September 2019

आयएमईसी सर्व्हिस लिमिटेड करिता (याआधी रुची स्ट्रीप्स ऑण्ड अलॉयस लिमिटेड नावे ज्ञात)

दिनांक : जुलै, १९, २०२० ठिकाण:इंदोर

Name of Corporate Debtor

incorporated/registered

corporate debtor

Date of incorporation of corporate debtor

Authority under which corporate debtor is

Corporate identity number / limited liability

identification number of corporate debtor

Insolvency commencement date of the

Date of invitation of expression of interest

Eligibility for resolution applicants under

Norms of ineligibility applicable under

section 29A are available at

1 Date of issue of provisional list of

prospective resolution applicants

Last date for submission of objections to

3 Date of issue of final list of prospective

14 Date of issue of information memorandum,

evaluation matrix and request for resolution

plans to prospective resolution applicants

Manner of obtaining request for resolution

plan, evaluation matrix, information

memorandum and further information

Manner of submitting resolution plans to

18 Estimated date for submission of resolution

plan to the Adjudicating Authority for

Name and registration number of the

Address and email to be used for

professional

correspondence with the resolution

Further Details are available at or with

3 Date of publication of Form G

professional, as registered with the Board

esolution professional

resolution professional

esolution applicants

section 25(2)(h) of the Code is available at

office (if any) of corporate debter

कंपनी सचिव एम. क्र. ए५०७२५

केनरा बैंक Canara Bank रिविडिकेट Syndicate

र्आरएम शाखा – ॥, मुंबई ३ रा मजला, कॅनरा बँक बिल्डिंग, अदि मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४००००१. द्रा. क्र.: ०२२-२२६५११२८/२९ र्डमेल: cb6289@canarabank.com

विक्री सूचना

सिक्य्रिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन आफ फायनान्शियल ऑसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ऑक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तर्तुदींन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्याचा कब्जा कॅनरा बॅंकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या मे. सनदेव अप्लायन्सेस लि. नोंदणीकृत कार्यालय १३, मोती नगर सीएचएस, रोशन नगर, रोकडिया लेन लगत, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथे श्री. देवानंद बालसुब्रमनियम, सौ. शिवगामी सुंदरी देवानंद, संचालक, आणि वैयक्तिक हमीदार आणि मिळकतीचे मालक यांचेकडून कॅनए बॅंक एआएएम-॥, शाखा, मुंबई ला थिकत रु. १३,८८,०७,०२६,२३ (३१,०१,२०२० ग्रेजीस अधिक वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी २५.०८.२०२० रोजी "जे आहे जेथे आहे" आणि "जे आहे जसे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहे.

मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत र वक म
सौ. शिवगामी मुंद्री देवानंद आणि श्री. देवानंद बाल मुक्रमनियम यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र. बी- ३०३, ३ रा मजला, बी विंग, सी मिस्ट ऑफ चास्कोप श्री गजानन सीएचएस लि., प्लॉट क्र. ०३, रोड क्र. आरएससी-२५, सेक्टर क्र. ०८, सर्व्हें क्र. ४१, गाव चास्कोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.	रु. १,७७,००,०००/-	⊼. <i>१७,७</i> ∘,∘∘∘/−
	098 SWF 96 1	/S 30

इसारा अनामत रक्कम २४.०८.२०२० रोजी किंवा पूर्वी सार्च. ५.०० पर्यंत जमा करायची आहे. इअर आणि इतर दस्ताबेजांचा तपशिल २४.०८.२०२० रोजी किंवा पूर्वी सार्य, ५.०० पर्यंत सेवा

मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे आगाऊ वेळ ट्यवून १८.०८.२०२० रोजी स. ११,०० ते द. २,०० दरम्यान.

बॅंकेकडे दस्तावेज जमा करण्याची तारीख आहे २४.०८.२०२० रोजी सार्य. ५.०० पर्यंत. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया कॅनरा बॅंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या "ई-लिलाव" लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा कोणल्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेद्येत श्री. प्रदीप पदमन, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा बँक, एआरएम-॥, मुंबई (फोन क्र. ०२२-२२६५९९२८/२९ यांना किंवा श्री. गणेश ॲन्ड्यू, बरिग्ठ व्यव स्थाप क (मोबा. क्र.: ९८६०० २२२५३) ईमेल: cb6289@canarabank.com यांना किंवा सेवा पुरवटादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१, गुरगान, हरवाणा, पिन-१२२०१५ फोन: +११-१२४-४३०२०२०/२१/२२/२३/२४, ईमेल: support@bankeacutions.com, hareesh.gowda@c1india.com पांना संपर्क करावा.

दिनांकः १८.०७.२०२० ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम ॥ शाखा

बीएसई लिमिटेड

CIN: L67120MH2005PLC155188 नोंक्जीकृत कार्यातयः २५ था गजला, धी. जे. टॉथरा हलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४००००१ **दूरदाजी: •९१** १२२ २२७२ १२३३/३७

वेबसाइट: www.bseindia.com | इनेल: bse.shareholders@bseindia.com सूचना

सिक्युरिटीज ॲंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या(मोंदणी जबाबदाऱ्या आणि घोषणा आवश्यक्यता) नियमावली, २०१५ च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना वेण्यात येत आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार, विनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी ईतर विषयां बरोबर; कंपनीचा ३० जून २०२० रोजी संपलेल्या अलेखापरीक्षित तिमाही (स्वतंत्र आणि एकत्रित) आर्थिक अहवाल आणि मर्यादित अवलोकन अहवालाच्या विषयी विचारविनिमय आणि मंजूरी करीता आयोजित करण्यात आली आहे

सेबीच्या(प्रतिबंधक अंतर्गत व्यापार) नियमावली २०१९ अन्वये आणि कंपनीच्या अंतर्गत प्रतिबंधक व्यापार नियमावली नुसार कंपनीच्या समभागांवी देवाण घेवाण बुधवार, दिनांक ९ जुलै २०२० रोजी बंद करण्यात आली असून बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२० पर्यंत बंद राहील.

सदर सूचना कंपनीच्या संकेत रखळावर www.bseindia.com आणि एन.एस.इ च्या संकेत स्थळावर <u>www.nseindia.com</u> उपलब्ध आहे.

बीएसई लिमिटेडसाठी

रथक: मुंबई विनांकः १९ जुलै २०२०

प्राजवता पोवळे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

SONATA SONATA SOFTWARE

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड

(सीआवएन नं L72200MH1994PLC082110) नोंदणीकृत कार्यालय: 208, टीव्ही इंजस्ट्रियल इस्टेट, २रा मजला, एस के अहिरे मार्ग, बरळी, मुंबई - 400 030. कॉरपॉरेट ऑफीस: 1/4, एपीएस ट्रस्ट इमारत, बूल टेंम्पल रोड, एन. आर. कॉलनी, बेंगलुरू - 560 004. दुरध्यनी: +91-80-67781999, फॅक्स: +91-80-26610972, ई-मेल आयडी: info@sonata-software.com वेबसाइट: www.sonata-software.com

२५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएमची) व दुरस्थ ई-मतदानासंबंधी माहितीची नोटीस

याद्वारे सुचित करण्यात येत आहे की सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेडची (कंपनी) पंचविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एजीएममध्ये नमूद करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) मंगळवार, ११ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.०० वाजता (आयएसटी), कंपनी अधिनियम, २०१३ च्या लागू तरतुदी, आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले कायदे, नियम आणि कॉरपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेले ८ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १३ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, ५ मे २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० आणि संबीचे १२ मे २०२० तारखेचे परिपत्रक (यामध्ये एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संबोधण्यात येते) यांचे अनुपालन करून घेण्यात येईल.

वरील परिपत्रकांचे अनुपालन करून, कंपनीने वित्तीय वर्ष २०१९-२० साठीच्या वार्षिक अहयालासह एजीएमची नोटीस हे दस्तऐवज कंपनीच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे/ रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्टकडे (आरटीएकडे) ज्या सभासदांचे ईमेल आयडीज

नोंदणीकृत आहेत, अशा सर्व सभासदाना इलेक्ट्रॉनिक प्रकाराने पाठवले आहेत. एजीएमची नोटीस व वित्तीय वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल हे कंपनीच्या https://www.sonata-software.com/sites/default/files/financialreports/2020-07/sonata-software-annual-report-for-fy-2019-20_0.pdf वर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजेच बीएसई लिमिटेंडच्या आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com and www.nseindia.com या वेबसाइट्सवर तसेच एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या नोटिशीमध्ये नमूद कामकाजासाठी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता दुरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान अशा दोन्हींद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. सर्व सभासदांना कळवण्यात

- सभासद हे त्यांच्या दुरस्थ ई–मतदान क्रिकेशल्सचा वापर करून www.evoting.nsdl.com येथे व्हीसी/ओएव्हीएम द्वारे २५ व्या एजीएमला उपस्थित राह् शकतील.
- व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होण्यासाठीच्या सूचना आणि ई-मतदानाची प्रकिया, यामध्ये ज्या स्वरुपात सभासदांनी शेअर्स धारण केले आहेत ते समाविष्ट वास्तविक स्वरूपात किंवा ज्यांनी आपल्या ईमेल अँड्रेसची नोंदणी केलेली नाही ते ई-मतदानाद्वारे आपले मतदान करू शकतील , हे नोटिशीचा भाग म्हणून प्रदान करण्यात येतात.
- कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार, ४ ऑगस्ट २०२० रोजी डिपॉझटरीज बाळगण्यात आलेल्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या समासदांची नावे आहेत, केवळ तेच सभासद दुरस्थ ई-मतदान करण्यासाठी किंवा एजीएमच्या ठिकाणी यथास्थितीनुसार मतदान करण्यासाठी हकदार असतील.
- दुरस्थ ई-मतदान हे शनिवार, ८ ऑगस्ट, २०२० रोजी सकाळी ९.०० (आयएसटी) वाजता सुरू होईल आणि सोमवार, १० ऑगस्ट, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० (आयएसटी) वाजता समाप्त होईल. दुरस्थ ई-मतदानाला १० ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ५:०० नंतर अनुमती असणार नाहीं, आणि एकदा का सभासदाने तरावावर मतदान केल्यावर, सभासदाला तदनंतर त्यामध्ये बदल करण्यास अनुमती असणार नाही.
- एखादी व्यक्ती नोटीस पाववल्यानंतर परंतु दुरस्थ ई-मतदानासावी कट-ऑफ तारखेला किंवा त्यापूर्वी कंपनीची सभासद झाल्यास, किंवा नोटीस पाठवल्यानंतर त्या व्यक्तीने ईमेल ॲड्रेसची नींद केलेली असल्यास, असा समासद ई-मतदानासाठीच्या प्रक्रिया व सूचना यांच्या अंतर्गत दिलेल्या पद्धतीने यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील.
- एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मतदान केलेले सभासद हे व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतील, परंतु ते पुन्हा एकदा मतदान करण्यास हक्कदार असणार नाहीत, दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मतदान न केलेले आणि व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित असणारे सभासद हे एजीएमच्या ठिकाणी ई-मतदानाद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.
- ज्या सभासदांनी त्यांच्या ईमेल आयडीची नोंद केलेली नाही, त्यांना त्यांच्या डिपोझिटरी पार्टिसिपन्ट (पार्टिसिपन्ट्स) मार्फत डिपॉझिटरीकडे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सध्या संबंधात आणि वास्तविक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सध्या संबंधात कंपनीचे आरटीए- केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना einward.ris@kfintech.com येथे लिह्न सदरबी नींद करण्याची विनंती करण्यात
- काही प्रश्न असल्यास, सभासद हे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नोचा (एफएक्यूजचा) आणि www.evoting.nsdl.com येथे डाउनलोड विभागामध्ये उपलब्ध असणाऱ्या ई-मतदान वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता किंवा टोल फ्री क्र.: १८०० २२२ ९९० वर संपर्क साधू शकता किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकता. ई-मतदानाच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, कृपया मेसर्स सरीता मोटे, साहाय्यक व्यवस्थापक-एनएसडीएल यांच्याशी saritam@nsdl.co.in/ +९१-२२-२४९९४८९० येथे किंवा श्रीमती सोनी सिंग, साहाय्यक व्यवस्थापक-एनएसडीएल यांश्याशी sonis@nsdl.co.in/ +९१-२२-२४९९४५५९ येथे संपर्क साघा जे ई-मतदानाशी संबंधित प्रश्नांना संबोधित करतील किंवा सभासद हे कंपनी सचिव यांना investor@sonata-software.com येथे त्याबाबत लिहुन कळचू शकतील.

दिनांक : १८ जुलै, २०२० Date: 20th July 2020 Place: Mumbal स्थळ : बंगळुरु

मंगल कुलकर्णी कंपनी सचिव

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड साठी

SWASTIKA INVESTMART LIMITED

Regd. off.: Flat No. 18, Floor 2, North Wing, Madhaveshwar Co-op-Hsg Society Ltd. Madhav Nagar, 11/12, S.V. Road, Andheri (West), Mumbai, Maharashtra - 400058 Email: compliance@swastika.co.in, Website: www.swastika.co.in, CIN: L65910MH1992PLC067052, Phone No: 022-26254568

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Tuesday, 28th July. 2020 to consider and approve the Standalone as well as consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on 31st March, 2020 and also Standalone as well as consolidated Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2020 along with other routine businesses. This intimation is also available on the website of the company (www.swastika.co.in) and

on the website of the Stock Exchange (www.bseindia.com). By order of the Board For Swastika Investmant Limited

Date: 20th July, 2020 Place: Mumbai Sunil Nyati, Managing Director (DIN:00015963) SUNTECK REALTY LIMITED

Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 CIN: L32100MH1981PLC025346 Email id: cosec@sunteckindia.com Website: www.sunteckindia.com Tel: +22 42877800 Fax: +22 42877890

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 20th July, 2020 inter alia, to consider, approve and take on record the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and year ended on 31st March, 2020.

The said notice may be accessed on the Company's website at www.sunteckindia.com and may also be accessed on the stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com

For Sunteck Realty Limited

Rachana Hingarajia

Company Secretary

Mumbai, 17th July, 2020

Bank of India

स्पेशलाईज्ड ऑसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच ३ रा मजला, साधना रेयॉन हाऊस, डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१,

फोन : ०२२-२२६७३५४९, २२६७००२३ ई मेल : SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in.

जंगम/स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ऑप्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेट्स ऑप्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स , २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीन्वये स्थावर मत्ते च्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना.

याद्वारे सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार व हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत हि तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ इंडिया एसएआरएम शाखेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती संबंधित कर्जदारांकडून बँक ऑफ इंडियाच्या तारखेपर्यंत शकबाकी अधिक व्याज आणि प्रभाराच्या वसुलीसाठी २५.०८.२०२० रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहें' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खालील कोष्टकात नमूद केलेल्या प्रमाणे असेल. विक्री वेबपोर्टल येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

आ. इक.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि थकबाकी रक्रम	मिळकर्तींचे वर्णन	सखीव किंमत (रु. लाखात) ६२६.४०	मिळकतीची इअर (रु. लाखात) ६२.७
8	भारत पॅराबो लिक स्प्रिंग्ज् प्रा. लि., संचालक/हमीदार श्री. जसपाल सिंग भासिन, तरविंदर सिंग भासिन, सरभजित सिंग भासिन, सौ. प्रभाजित कौर भासिन, सौ. सन्मित कौर भासिन आणि सौ. मनीत कौर भासिन. थकबाकी रु. ९,१७,३२,०४४ = ९५ + व्याज + परिवय + खर्च.	प्लॉट २९५, गाव लाहे, मुंबई नाशिक रोड, दुर्गा पेट्रोल पंप जवळ, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे - ४२१६०३ येथील जमीन आणि इमारत, जमीन क्षेत्र १९,२०० चौ.मी.		
a.	में. राज गेम्स, भागीदार: श्री. हिमांशु जे. शाह, श्री. जयंतीलाल बी. शाह, सौ. प्रभाबेन जयंतीलाल शाह. थकीत रक्कम रु. ३५,७९,२५,०३९.११ + व्याज + परिवयय + खर्च/प्रभार	बृहन्मुंबई महानगरपालिकंच्या हदीतील आणि मुंबई शहराच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील मलबार हिल कंबाला हिल विभागाचा कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. ४५२ धारक जिमनीच्या प्लॉटवर बांधलेल्या ४४/४४ए, नेपियन सी रोड, मुंबई-४०० ००६ येथे स्थित परेडाईज अपार्टमेंट को- ऑप, हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या ए विंगच्या १ ल्या मजल्यावरील मोजमापित १५५० चौ. फू. चटई क्षेत्र, फ्लॅट क्र. १२-ए.	₹00,00	९०,००
'nΥ	शालोम डायमंड, भागीदार/हमीदार श्री. नरेश बी मेहता, सौ. नीता एन. मेहता, श्री. यश एन. मेहता, नोव्होमेक इलेक इंड. प्रा. लि. थिकत रक्कम ६. २४,९३,४५,१५९/- + व्याज + पर्वियय + खर्च	गाळा क्र. ४७ ते ५१, जय भारत इंडस्ट्रियल इस्टेट, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३. क्षेत्र ३१६२ चौ. फू. बिल्टअप	३१२.००	३१.२०
8	रश्मी स्टील्स, प्रोप्रा./हमीदार श्री. बाबूलाल जी. बोहरा, सौ. संगीता बी. बोहरा, श्री. रिव बी. बोहरा, सौ. गीताबेन बी. जोशी. थिकत रक्कम रु. २६,९७,६९,०८२ = ७१ + व्याज + परिवय + खर्च	कार्यालय क्र. १०२, १ला मजला, रॉकफोर्ड हाऊस, भुलेखर विभागाचा सीटीएस क्र. २९२८, प्लॉट क्र. ४४४, पी. बी. मार्ग, सिंधी लेन लगत, ग्रॅन्ट रोड (पूर्व), मुंबई-४०० ००४. क्षेत्र ६६५.२१ चौ.फू. तळमजला, चटई क्षेत्र आणि २०० चौ. फू. मेझ्झानिन फ्लोअर.	??¥ <u>,</u> 00	2 2,80
Cq.	खाते ताज ज्वेलरी, प्रोप्रा./हमीदार श्री. परेश सी. शाह आणि श्री. साहिल पी. शाह आणि खाते श्री. परेश सी. शाह आणि श्री. साहिल पी. शाह. थिकत रक्कम रु. ३३,०२,४४,५५४.२८ + व्याज + परिवयय + खर्च	फ्लॅट क्र. ३२-बी, ३ रा मजला, सुधा कलश प्रिमायसेस सी.एच.एस.लि., प्लॉट जुना सर्व्हे क्र. १६५, मलबार हिल, विभाग-४, जमनादास मेहता मार्ग, वाळकेश्वर, मुंबई-४००००६ (सह ओपन कार पार्किंग मार्क डी) क्षेत्र १३४० चौ.फू. चटई.	904.00	९१,००
Ę	वेस्टर्न हिस्ट्रीब्युटर्स, भागीदार/हमीदार श्री. विपुल एल. मारू, सौ. प्रिति व्ही. मारू, श्री. महेश ए. संघवी, सौ. मालती एम. संघवी. थकबाकी इ. १,२९,९९,९७७ = २३ + व्याज + परिवय + खर्च	दुकान क्र. सी-१०, तळमजला, सत्यम कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, निळमोरे, नालासोपारा पश्चिम, सर्व्हे क्र. ८७ (भाग) ठाणे-४०१ २०३. एरिया २३५ चौ.फू. बिल्टअप.	१५-२३	१.६०
b	वेस्टर्न हिस्ट्रीब्युटर्स, भागी./हमी. श्री. विपुल एल. मारू, सौ. प्रिति व्ही. मारू, श्री. महेश ए. संघवी, सौ. मालती एम. संघवी. थकित रक्कम रु. १,२९,९९,९७७ = २३ + व्याज + परिवयय + खर्च	दुकान क्र. डी-८, तळमजला, सत्यम कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, निळमोरे, नालासोपारा पश्चिम, सन्हें क्र. ८७ (भाग) ठाणे-४०१ २०३. एरिया २५० चौ.फू. बिल्टअप.	१६.२०	9.00
٥	वेस्टर्न डिस्ट्रीब्युटर्स, भागी./हमी. श्री. विपुल एल. मारू, सौ. प्रिति व्ही. मारू, श्री. महेश ए. संघवी, सौ. मालती एम. संघवी. थकीत रक्कम रु. १,२९,९९,९७७ = २३+व्याज + परिवय + खर्च	वुकान क्र. डी-०७, तळमजला, सत्यम कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, निळमोरे, नालासोपारा पश्चिम, सर्व्हे क्र. ८७ (भाग) ठाणे-४०१ २०३. एरिया १८५ चौ.फू. बिल्टअप.	१२,००	१.२०
9	वेस्टर्न हिस्ट्रीब्युटर्स, भागी./हमी. श्री. विपुल एल. मारू, सौ. प्रिति व्ही. मारू, श्री. महेश ए. संघवी, सौ. मालती एम. संघवी. थकित खकम रु. १,२९,९९,९७७ = २३ + व्याज + परिवय + खर्च	दुकान क्र. डी-०६, तळमजला, सत्यम कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, निळमोरे, नालासोपारा पश्चिम, सर्व्हे क्र. ८७ (भाग) ठाणे-४०१ २०३. एरिया २५० चौ.फू. बिल्टअप	१६.२०	9.00
१०	देवांश इंडस्ट्रिज, भागीदार - श्री. विरेंद्र एच. गनात्रा, थकीत रक्कम ४,०३,७१,००० + ३०.११.२०१९ पासूनचे व्याज + प्रभार/खर्च	इंडस्ट्रियल गाळा क्र. ०३, जय विजय इंड. इस्टेट, गाव बापने, तालुका वसई, ठाणे. चटई क्षेत्र = १७७० चौ. फू.	90.50	७.२०
११	पटेल ट्रेडिंग कंपनी, प्रोप्रा. श्री. दिलीप रणछोडदास पटेल थकीत रक्कम २६९७२०००.०० + ३१.०३.२०१५ पासूनचे व्याज + प्रभार/खर्च	दुकान क्र. २१०, २ रा मजला, रघुलीला मेगा मॉल, एस. व्ही. रोड, बोरसापाडा रोड, कोदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७. पटेल ट्रेडिंग कं. लि. च्या मालकीचे. क्षेत्र ५२१ चौ. फू. चटई.	६३.५०	६.३५
१२	स्टीलकॉन इंडिया प्रा. लि., संचालक/हमीदार श्री. अजय कुमार जिंदाल, श्रीमती रेखा जिंदाल, श्रीम. श्रृती जिंदाल, श्री. अरुन जिंदाल, मे. ऑन्ट्रिक्स इंट. प्रा. लि., मे. सॉलिड फूड प्रा. लि. थकबाकी रु. ९,००,५२,००० = ०० +०याज + परिवयय + खर्च.	गोडाऊन क्र. ३, बेसमेंट, आशीर्वाद प्रिमायसेस सीएचएस लि., प्लॉट क्र. ६४, प्रिन्सेस डॉक डिव्हि., अहमदाबाद स्ट्रीट, कर्नाक बंदर, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई-४००००९. क्षेत्र ४२४ चौ.फू. बिल्ट अप.	88.00	8.90

१. ई- लिलाव 'जसे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे , आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने' करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'' करण्यात येईल.

२. ई- लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती केबसाईटमध्ये उपलब्ध आहेत-

ए.) https://www.bankofindia.co.in, ৰী-) https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी "मार्गदर्शक तत्त्वे" एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत:

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई- लिलाव प्लॅटफॉर्मवर (वर लिंक द्विलेली आहे) नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई- लिलाव सेवा पुरक्ठादारांकडून पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात).

टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई- लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेली चलान वापरून एनईएफटी/टान्सफर वापरून फंड ऑनलाईन/ऑफलाईन टान्सफर

टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक नोंदणीकृत बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई- लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली करु शकतात. ३. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक

दावे / हक्क / थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत / तींचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई- लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार यहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचायत घेतले जाणार

४. ऑनलाईन ई लिलावाची तारिख २५-०८-२०२० रोजी दु. १२.०० ते दु. ३.०० होईल.

५. मिरिक्षणाची तारीख ही वरील नमूद संपर्क क्रमांकावर आणि बँक ऑफ इंडिया, एसएआएम शाखा, संपर्क क्र. ०२२-२२६७१०६६/२२६७३५४९ संपर्क करून आगाऊ वेळ ठरवुन ०५/०८/२०२० रोजी दु. १.०० ते सायं. ४.०० दस्यान राहील. ६. फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोली सादर करणे आवश्यक आहे.

७. बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव अ. क्र. १, २, ३, ४, ५ च्या संदर्भात क. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) आणि अ. क्र. ६, ७, ८, ९, १०, ११, १२ च्या संदर्भात रु. २५,०००/— (रुपये पंचवीस हजार मात्र) च्या पटीत वाढवू शकतात.

८. बोलीदारांना ई- लिलाव विक्री प्रक्रियेते सहभागी होण्यापूर्वी आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शतींकरिता वेबसाईट बघण्याचा सञ्जा देण्यात

९. बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजन घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील.

१०. बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छक बोलीदाराची जबाबदारी राहील. १९. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल.

१२. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या इअरसह विक्री किंमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित शिल्लक विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात

दावा /हक्क राहणार नाही. १३. प्राधिकृत अधिकारी/बँक किंवा ई- लिलाव सेवा पुरवठादार हे इंटरनेट प्रॉब्लेम/वीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.

१५. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील. १६. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.

१४. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, अभिहस्तांकन प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची आहेत.

१७. विक्री सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्क्रशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विक्रित नियम/अटीच्या अधीन गृहील. विक्रीच्या अटी आणि

शर्तीवर पुढील चौकशी / तपशील काही असल्यास दिलेल्या संबंधित संपर्क क्रमांकावर संबंधित शाखेतुन प्राप्त करता येईल.

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

मिम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी असल्याने. ही विक्री सचना जारी करण्याचे व सिक्यरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या अग्रिमां संबंधात मासिक आधाराने व्याज, खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा सांकेतिक कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील खकम तुम्ही प्रदान करावी. कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिब्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागर्ण सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि मत्तांची विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकारांद्वारे वसूल केल्या जाणाऱ्या विक्री उत्पन्नातून वजा केला जाईल आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यास हित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला

> प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

दिनांक : २०-०७-२०२० ठिकाण : मुंबई.

epaper. freepressiournal i

without any notice or liability.